

करार पध्दतीने नियुक्ती

नियोजन विभाग (रोहयो) या विभागात करार पध्दतीने नियुक्तीसाठी खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या विवक्षित कामकाजासाठी अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या सेवानिवृत्त सहसचिव / उपसचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उपअभियंता / कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी / कृषी अधिकारी, लेखाधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी यांचे प्रत्येकी एक पदासाठी उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत.

कामकाजाचे स्वरूप :

- १) “मागेल त्याला शेततळे” सिंचन विहीरी व रोहयो वरील केंद्र शासनाशी संबंधित पत्रव्यवहार, सामाजिक अंकेक्षण व अपीलीय प्राधिकरण यांच्यासंबंधी कामे, महाराष्ट्र जन कल्याण योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी एक स्वतंत्र समितीकक्ष स्थापन करावयाचे आहे.
- २) रोहयो प्रभागात आवश्यक अशा निकडीच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करणे व त्याचप्रमाणे रोहयो विभागाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा करणे.
- ३) नरेगा व राज्य रोहयो अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन करणे, जमाखर्चाच्या नोंदी ठेवणे, उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे इ. कामे, याशिवाय अन्य आर्थिक बाबी यावर विहित वेळेत कार्यवाही करणे.

करार पध्दतीने नियुक्तीच्या पात्रता व अटी शर्ती :

१. उपरोक्त पदांसाठी इच्छुक उमेदवार राज्य शासनाच्या मंत्रालयातील त्या त्या दर्जाच्या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. (रोहयो च्या कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल) तसेच उपअभियंता / कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी / कृषी अधिकारी, लेखाधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी यांना नरेगाच्या कामाची किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२. उमेदवाराला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयक सखोल ज्ञान व कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा व मराठी, इंग्रजी भाषा अवगत असावी.
३. उमेदवाराचे वय त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकास ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. दि. ३१.०८.२०१७ रोजी सेवानिवृत्त होणारे अधिकारी अर्ज करू शकतील.
४. उपरोक्त पदांवर नियुक्त झाल्यानंतर कामानिमित्त दौऱ्यावर जाणे अनिवार्य राहिल.
५. उमेदवाराविरुद्ध शासन सेवेत असताना कोणतीही शिस्तभंग विषयक कारवाई झालेली नसावी किंवा प्रलंबित नसावी.
६. नियुक्तीच्या कालावधीत सोपवलेले विवक्षित काम पूर्ण करण्याचे हमी पत्र उमेदवाराला देणे बंधनकारक राहिल.
७. उमेदवाराला शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक १७ डिसेंबर २०१६ मध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून त्याच्या सेवा निवृत्ती वेतनाच्या आधारे परिश्रमिक रक्कम निश्चित करण्यात येईल.

८. उपरोक्त उमेदवारांची कंत्राटी नियुक्ती १ वर्षासाठी राहिल. तथापि, आवश्यकता भासल्यास नियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत विचार केला जाईल.
९. सेवा समाधानकारक नसल्यास संबंधितांना एकतर्फी काढून टाकण्याचा अधिकार रोहयो प्रभागास राहिल.
१०. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून दिनांक ३१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करावेत. उमेदवाराने आपला अर्ज कोऱ्या कागदावर त्यांचा नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, स्वतःचे छायाचित्र, शासकीय कामाचा अनुभव इत्यादी तपशीलासह आपला अर्ज सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय यांच्या नावे वरील पत्यावर विहित मुदतीत प्राप्त होईल अशा बेताने पाठवावा.
११. मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास शैक्षणिक अर्हता, अनुभव, कार्यक्षेत्रातील सेवेचा कालावधी इत्यादी बाबींचा प्राधान्याने विचार करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
१२. मराठी भाषेचे पत्रव्यवहार करता येणे आवश्यक आहे.
१३. विवक्षित कामासाठी करार पध्दतीने नियुक्त करण्यात येणा-या अधिकारी/ कर्मचारी यांनी राज्यात कामकाजानिमित्त प्रवास करण्याची तयारी आवश्यक.

पत्रव्यवहाराचा पत्ता —

डॉ. प्रमोद शिंदे,
उप सचिव (रोहयो),
नियोजन विभाग, नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२